



02nd August, 2019

To,
Listing Compliances
BSE Ltd,
P. J. Towers,
Fort,
Mumbai – 400 001.

Scrip Code: 512149
Scrip ID: AVANCE

Sub: Newspaper clipping of Intimation of Board Meeting


Dear Sir/ Madam,


This is to inform you that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 09th August, 2019 at the Registered Office of the Company to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019 and other items of business as set out in the agenda of the meeting.

In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) dated 02nd August, 2019 is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You,
For Avance Technologies Limited


Srikrishna Bhamidipati
Managing Director
DIN: 02083384



meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, the 12th day of August, 2019 at the Registered Office of the Company to take on record the Un-Audited Quarterly Financial Result of the Company for the first quarter ended 30th June, 2019.

The information contained in the notice is also available at the company's website <http://www.rajputanainvestment.com/> and website of the stock exchange at www.bseindia.com & www.cse-india.com

For **Rajputana Investment & Finance Ltd.**
Sd/-
Puja Seth
Place: Kolkata
Date: 01.08.2019 (Company Secretary)

applicant shall be provided access to the requisite data/information and also the terms and conditions of the process and details of the physical sites of the Corporate Debtor.

Nothing contained herein shall constitute a binding offer or a commitment to accept the scheme of compromise or arrangement. Acceptance of the scheme of compromise or arrangement submitted by the interested applicants would be subject to the approval of the creditors of the Corporate Debtor, the terms and conditions stipulated by the creditors of the Corporate Debtor, payment of the insolvency resolution process cost and liquidation cost, in full, the approval of the NCLT and compliance with the provisions of the Companies Act, 2013, the Code, & regulations framed thereunder.

The Liquidator shall in no event be responsible towards any costs incurred by any of the interested applicants participating in the process conducted by the Liquidator. The Liquidator reserves the right, without giving reasons, at any time & in any respect, to amend, modify, supplement or cancel the process.

Raj Kumar Ralhan
Regn.No.:IBBI/PA-001/IP-P00981/2017-2018/11614
Liquidator of Su-Kam Power Systems Limited
Address: Flat no 801, Tower 01, Kalypto Court, Sector 128, Jaypee
Greens Wish Town, Noida, Gautam Buddh Nagar, Uttar Pradesh- 201304, India
Email ID: rajkumarralhan@gmail.com
Place: Gurgaon
Date: August 02, 2019

With reference to the above-m Spokesman on May 26, 2019, appearing against line item "To March 31, 2019 was not correct in outcome of Board Meeting, a below the relevant correction:

The figures appearing against li column Year Ended March 31, 20 470,054 lacs.

The same is also available on the of NSE - www.nseindia.com and

Date: August 1, 2019
Place: Gurugram

AVANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L51900MH1985PLC035210
Regd. Off.: Office No. 7, 5th Floor, Block-A, Aidun Building, 1st Dhobi Talao Lane, Mumbai - 400 002.
Phone: 919987053725
Email: info@avance.in, avancetechnologiesltd@gmail.com
Web: www.avance.in

NOTICE

NOTICE is hereby given in terms of Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 09th August, 2019 at its Registered Office to consider, approve and take on record, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2019 and any other matter with permission of the Chair.

The said intimation is also available on Company's website www.avance.in and may also be available on BSE website www.bseindia.com

For **Avance Technologies Limited**
Sd/-
Srikrishna Bhamidipati
Date: 01/08/2019 Director
Place: Mumbai DIN: 02083384

MILGREY FINANCE AND INVESTMENTS LIMITED

CIN: L67120MH1983PLC030316
Regd. Off.: 31, Whispering Palms

JK LAKSHMI CEMENT Ltd.

CIN: L74999RJ1938PLC019511
Regd. Office: Jaykaypuram, District Sirohi, Rajasthan- 307019
Email: jklc.investors@jklmail.com
Website: www.jklakshmicement.com, Phone: 91-11-30179861/862/863

NOTICE OF THE 79TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 79th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Saturday, the 31st August 2019 at 12:00 Noon at the Registered Office of the Company.

The Company has completed dispatch of the Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the AGM to the Members by permitted modes to transact the business as set out therein. The aforesaid documents are also available on the Company's website www.jklakshmicement.com.

Remote Evoting: The Company is pleased to provide to its Members, holding Equity Shares of the Company either in physical or dematerialized form as on Saturday, 24th August 2019 (Cut-off Date), the optional facility to exercise their right to vote by electronic means from a place other than the venue of the AGM ('remote e-voting') in respect of business to be transacted at the AGM, through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The e-voting instructions form an integral part of the Notice of AGM which is also available on the website of CDSL www.evotingindia.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange at www.nseindia.com. The remote e-voting period commences on Wednesday, 28th August 2019 (10.00 A.M.) and ends on Friday, 30th August 2019 (5.00 P.M.) The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

The facility for voting through ballot/polling paper shall be made available at the AGM to those Members who have not cast their vote by remote e-voting and are present at the AGM. The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM.

JSW
Registered Office : Villap
Web address :
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL STATEMENTS FOR THE YEAR ENDED 31.03.2019

Sr. No.	Particulars
1.	Total Income from Operations
2.	Net Profit for the period (before Exceptional and/or Extraordinary Items)
3.	Net Profit for the period before (after Exceptional and/or Extraordinary Items)
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period and Other Comprehensive Income)
6.	Equity Share Capital
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)

